



SHREE HANUMAN VYAYAM PRASARAK MANDAL'S

DTE Code # 1121

COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY, AMRAVATI

♦ Approved by AICTE & Govt. of Maharashtra ♦ Affiliated to S.G.B. Amravati University, Amravati.

♦ UG Courses Accredited by National Board of Accreditation (Computer Science & Engineering, Electronics & Telecommunication)

♦ Address : H.V.P.M. Campus, Hanuman Vyayam Nagar, Amravati - 444 605 [Maharashtra]

♦ Ph No. (0721) 2563422 ♦ Fax No. (0721) 2571170 ♦ email : principal@hvpmcoet.in ♦ Web Site : www.hvpmcoet.in



**All the following required documents must be Attested for
Post-Matric Scholarship (PMS) / e-Scholarship / Free-ship Form A.Y, 2017-18
(SC, ST, NT, DT, SBC & OBC STUDENTS)**

For 1st Yr B.E., Direct 2nd Yr B.E. & 1st Yr M.B.A. / M.E. students (M.E. students of only SC GOI-Scholarship) -

Students belonging to reserved categories (ST/SC/NT-VJ-DT/OBC/SBC) should submit their printed online application forms of eScholarship / Freeship for the academic year 2017-18 alongwith the following documents & necessary certificates duly attested, between 03:00 p.m. to 05:00 p.m. in the College Office, Scholarship Department. Documents/ Certificates in the following order (Xerox copies duly attested / true copies) are required to be submitted along with their applications.

01. GOI-Scholarship / Free-ship Online Application Form. [Attested Original copy]
02. Receipt-Cum-Acknowledgement of Confirmation of Admission or CAP Admission Letter. (Attested Xerox copy)
03. Student's T.C. or Transfer Certificate (Last Year Course) (Attested Xerox copy)
04. Mark-Sheet (SSC, HSC, Diploma / Last Two Sem.) (Attested Xerox copy)
05. Student's Caste Certificate issued by Competant Officer. (Attested Xerox copy)
06. Student's Non-Creamy Layer Certificate (Valid up to 31st March 2018. only for VJNT / OBC / SBC). (Attested Xerox copy)
07. Student's Caste Validity Certificate or Affidavit of Proforma-H (Affidavit for ST student received from Office) (Attested Xerox copy)
08. Income Certificate of the Father from their respective Tahasildar office, for GOI-Scholarship and Free-ship students. And Form-16 (If Father's Service) or Father's Office Income Certificate only for Free-ship student (In case of Married women Husband's Income Certificate.) [Attested Original copy]
09. Previous Year Scholarship / Freeship Order Number or Letter of previous Institute attended mentioning Scholarship facility availed or not availed. (Only for Fresh student). [Attested Original copy]
10. Gap Certificate if required. (In case Scholarship or Education Gap). [Attested Original copy]
11. Parent's affidavit for Income on Rs.20/- Stamp Paper in given Proforma (For OBC/ SBC/ VJNT. (Proforma available on College Website- www.hvpmcoet.in/ or College Diary or Office). (Only for Fresh student) [Attested Original copy]
12. Affidavit & Court Papers for Divorce (In case of Divorce) [Attested Xerox copy]
13. Death Certificate (In case parent death) (Attested Xerox copy)
14. Affidavit (In case Difference address between in Income Certificate & Caste Certificate) [Attested Original copy]
15. Affidavit (In case Difference Name) [Attested Original copy]
16. Immigration Certificate. [Attested Xerox copy]
17. Disability Certificate. [Attested Xerox copy]
18. Attached copy of Student's Nationalise Core Bank A/c No. with MICR & IFSC Code.
19. Student's Aadhaar / UID / EID Card No. (Attested Xerox copy) (In Bank , Aadhaar card number should be Seeded / Linked with submitted Bank Details.)
- 20 Aadhaar Seeding Slip [Attested Original copy] ("Aadhaar Seeding Slip" Format available on website "https://mahaeschol.maharashtra.gov.in")
21. Current Yrs. Admission Fee Receipt. (Attested Xerox copy)
22. Hostel Certificate / Admission Fee Receipt. (In case Hostel Admission) [Attested Original copy]
23. College Identification Card / ID Card. (Attested Xerox copy)

For detailed information is available on Websites :-

<https://mahaeschol.maharashtra.gov.in/> (Only for **SC, VJNT, SBC & OBC** categories.)

https://etribal.maharashtra.gov.in (Only for only **ST** category.)

<https://sjsa.maharashtra.gov.in/>

<http://maha-socialjustice.gov.in/>

महत्वाची सूचना – (01) वरील सर्व प्रमाणपत्र व कागदपत्र दिलेल्या क्रमांनेच अर्जाला जोडावे. तसेच सर्व झेरॉक्स राजपत्र अधिकारी यांच्याद्वारे साक्षांकित असणे जरूरीचे आहे. (02) ई-शिष्यवृत्ती/फ्री-शीप/ई.बी.सी./अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इत्यादी ऑनलाईन अर्जाची ओरिजनल कॉपी डॉक्युमेंटसह वेळेच्या आत (कॉलेज ऑफिस नोटिस बोर्डवर दिल्याप्रमाणे) कार्यालयात श्री. एस.व्हि. वानखडे, वरिष्ठलिपिक यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन अर्जांमध्ये सांगितल्याशिवाय कोणताही बदल करू नये. अन्यथा त्यांना महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागेल. अर्ज व सहपत्रे यांची एक कॉपी स्वतः जवळ ठेवावी, (03) वेळोवेळी लावलेल्या नोटीस, ऑफिस नोटीस बोर्डवर विद्यार्थ्यांनी बघावे तसेच शिष्यवृत्तीचे बँक खाते अपडेट/चालू असणे आवश्यक आहे, जेणे करून ई-शिष्यवृत्ती/फ्री-शीप/ई.बी.सी./अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इत्यादी मंजूर होउन वेळेवर आपल्या खात्यात मिळेल. अन्यथा ई-स्कॉलरशिप नामंजूर होईल व त्यामुळे विद्यार्थ्याला महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागेल, यांची दक्षता घ्यावी. (04) शिष्यवृत्तीला लागणा-या डॉक्युमेंटची किंवा फॉर्मेटची कॉपी तसेच स्कॉलरशिप बँक खात्याबाबत जनरल इन्फॉर्मेशन कॉलेजच्या वेबसाईटवरून (www.hvpmcoet.in/) किंवा कालेज डायरी किंवा कॉलेज ऑफिस नोटीस बोर्डवर मिळेल.

P.T.O.

Note : It is informed to the candidate, before Filling Application Form / Transferring of Scholarship Amount , Candidate has to ensure that,

- Name on account no. should be same as per the candidate name in scholarship application form.
- IFSC Code and Account Number of candidate should be correct.
- Bank account no. should not be stopped / closed before transferring the scholarship amount.
- Bank account no. should be operative.
- Bank account no. should not have any fixed credit limit (i.e. sanctioned scholarship amt. can be permissible to credit in account)
(e.g. Suppose Rs.50,000/- credit limit is fixed for your account and Rs.25100/- is already in your account then if Rs. 25000/- will be transfer/Deposit then total will be Rs. 50100/- which goes above the fixed credit limit of Rs.50,000/- .Hence your account will not allow to credit Rs.25000/- in your account.)
- Bank account no. should not be an NRI account / Loan account
[e.g. Suppose Rs.50,000/- loan is there and you have paid Rs.25100 and unpaid loan remaining is Rs.24900/- . If Rs.25000/- (which is more than your remaining loan Rs. 24900/-) will be transfer /Deposit then your account will not allow to credit in your account]
- Bank account no. should not have Minor / Major status issue.
[If candidate age is below 18 year (Minor) at the time of opening of the bank account and at the time of disbursement of scholarship amount age will above 18 year (Major) then account should be Major in bank (i.e. if age crossed 18 years ,candidate has to make status of account as Major in bank)]
- In case of Joint Bank account, Candidate name should be first in Bank Account.
- If Sanctioned scholarship amount can't be transfer due to invalid bank details of the candidate's then it may be surrendered.

– ई.स्कॉलशिप करिता निकष –

सदर बाबतीत विद्यार्थीनी ऑनलाईन **GR No. शासन निर्णय क. इबीसी-2016/प्र.क्र. 221/शिक्षण-1 दिनांक 31 मार्च, 2016** बघावा.

– ऑनलाईन शिष्यवृत्ती फॉर्म भरतांना घ्यावयची काळजी –

- अभ्यासक्रम सुरु झाल्याचे वर्ष / महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्याचे वर्ष (1st Yr. or D-2nd Yr. of Admission)
- अभ्यासक्रमाचे नाव (Branch)
- विद्यार्थ्याचे चालु अभ्यासक्रम. (Current Year)
- डिप्लोमा नंतर प्रवेश आहे का ? (होय किंवा नाही)
- महाविद्यालयामध्ये शिक्षण शुल्क भरले आहे काय ? (फक्त नाही वर विलक करावे)
- पालकाचे वार्षिक उत्पन्न व दाखला क्रमांक.
- Scholarship धारक विद्यार्थ्यांनी आपले शिष्यवृत्ती फॉर्म भरतांना राष्ट्रीयकृत (Nationalize) बँकेचा खाते क्रमांक (MICR & IFS Code) तपासून बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.
- अर्जामध्ये काही बदल करावयाचे असल्यास Online करावा. पेनड्रईव्ह मधील बदल किंवा प्रिंटआउट ग्राह्य धरण्यात येणार नाही .
- विमुक्त जाती, भटक्या जमाती-VJNT, इतर मागासवर्ग-OBC आणि विशेष मागास-SBC प्रवर्गातील प्रथम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न रु 6.00 लाख पर्यंत किंवा त्याहून कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी तेच उत्पन्न संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ऑनलाईन अर्ज भरतांना नमूद करावयाचे आहे.
- सर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांची शिष्यवृत्ती त्यांच्याच खात्यात जमा होण्यासाठी कृपया त्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा. तसेच शिष्यवृत्तीचा/ शिक्षण फी परीक्षा फी चा ऑनलाईन अर्ज भरतानासुद्धा अचूक आधार क्रमांक व बँकेचा खातेक्रमांक न विसरता लिहावा. ज्यामुळे आपली शिष्यवृत्ती आपल्याच खात्यावर जमा होईल.



SHREE HANUMAN VYAYAM PRASARAK MANDAL'S

COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY, AMRAVATI

♦ Approved by AICTE & Govt. of Maharashtra ♦ Affiliated to S.G.B. Amravati University, Amravati.

♦ UG Courses Accredited by National Board of Accreditation (Computer Science & Engineering, Electronics & Telecommunication)

♦ Address : H.V.P.M. Campus, Hanuman Vyayam Nagar, Amravati - 444 605 [Maharashtra]

♦ Ph No. (0721) 2563422 ♦ Fax No. (0721) 2571170 ♦ email : principal@hvpmcoet.in ♦ Web Site : www.hvpmcoet.in

DTE Code # 1121

**All the following required documents must be Attested for****E.B.C. Form 2017-18****For 1st Yr to Final Yr BE & MBA students -**

Documents/ Certificates in the following order (Xerox copies duly attested / true copies) are required to be submitted along with their applications, between 03:00 p.m. to 05:00 p.m. in the College Office, Scholarship Department.

01. Online E.B.C. Application Form in Two copies. [Original+Xerox copy]
02. Receipt-Cum-Acknowledgement of Confirmation of Admission or CAP Admission Letter. [Attested Xerox copy]
03. Father's Income Certificate of Tahasildar. [Original copy]
04. Student's Domicile Certificate. [Attested Xerox copy]
05. Mark-Sheet (SSC, HSC, Diploma or Last Two Sem. [Attested Xerox copy]
06. Rationing card (first & last page with student's name) [Attested Xerox copy]. * In case Name of Student in other relatives Ration card, Affidavit required on Rs.100/- Stamp Paper. [Attested Original copy]
07. Affidavit for GAP (In case Scholarship or Education GAP) [Original copy]
08. Death Certificate (In case parent death) [Attested Xerox copy]
09. Student's Aadhaar / UID / EID Card No. [Attested Xerox copy]
10. Student's S.B.I. Or Nationalise Core Bank A/c No. with MICR & IFSC Code. And Last Yr. EBC Transaction detail of the Bank A/c. (Attested Xerox copy)
11. Aadhaar Seeding Slip [Attested Original copy] ("Aadhaar Seeding Slip" Format available on website "https://mahaeschol.maharashtra.gov.in")
12. Current Yrs. Admission & Hostel Fee Receipt. (Attested Xerox copy)
13. Last Yr. E.B.C. / Scholarship Section Order No. (Only for Fresh student) [Attested Original copy]
14. Student's T.C. (Transfer Certificate) (Last Year) (Attested Xerox copy)
15. Affidavit (In case Difference Name) [Original copy]

For detailed information is available on Websites :-<http://www.dtemaharashtra.gov.in/><http://www.jdroamt.org/>

– ई.बी.सी. करिता निकष किंवा टर्म अॅन्ड कंडिशन –

सदर बाबतीत विद्यार्थीनी ऑनलाईन (GR No. TMP-2016/Pra. Kra.559/Tashi-4 Dt. 15/04/2017 Letter No. Vika/ Shikshan /EBC/2016/864 Dt 13 April 2016 & GR TEM-2015/Pra. Kra.219/Tashi-4 Dt.31 March, 2016 & GR No.TEM-2016 /Pra. Kra.501/Tashi-4 DT.13 OCT 2016) बघावा.

Note : It is informed to the candidate, before Filling Application Form / Transferring of Scholarship Amount , Candidate has to ensure that,

- a. Name on account no. should be same as per the candidate name in scholarship application form.
- b. IFSC Code and Account Number of candidate should be correct.
- c. Bank account no. should not be stopped / closed before transferring the scholarship amount.
- d. Bank account no. should be operative.
- e. Bank account no. should not have any fixed credit limit (i.e. sanctioned scholarship amt. can be permissible to credit in account) (e.g. Suppose Rs.50,000/- credit limit is fixed for your account and Rs.25100/- is already in your account then if Rs. 25000/- will be transfer/Deposit then total will be Rs. 50100/- which goes above the fixed credit limit of Rs.50,000/-Hence your account will not allow to credit Rs.25000/- in your account.)
- f. Bank account no. should not be an NRI account / Loan account
[e.g. Suppose Rs.50,000/- loan is there and you have paid Rs.25100 and unpaid loan remaining is Rs.24900/-. If Rs.25000/-(which is more than your remaining loan Rs. 24900/-) will be transfer /Deposit then your account will not allow to credit in your account]
- g. Bank account no. should not have Minor / Major status issue.
[If candidate age is below 18 year (Minor) at the time of opening of the bank account and at the time of disbursement of scholarship amount age will above 18 year (Major) then account should be Major in bank (i.e. if age crossed 18 years ,candidate has to make status of account as Major in bank)]
- h. In case of Joint Bank account, Candidate name should be first in Bank Account.
- i. If Sanctioned scholarship amount can't be transfer due to invalid bank details of the candidate's then it may be surrendered.

महत्वाची सूचना – (01) वरील सर्व प्रमाणपत्र व कागदपत्र दिलेल्या क्रमानेच अर्जाला जोडावे. तसेच सर्व झेरॉक्स राजपत्र अधिकारी यांच्याद्वारे साक्षात्कृत असणे जरूरीचे आहे. (02) ई-शिष्यवृत्ती/फी-शीप/ई.बी.सी./अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इत्यादी ऑनलाईन अर्जाची ओरिजनल कॉपी डॉक्युमेन्टसह वेळेच्या आत (कॉलेज ऑफिस नोटिस बोर्डवर दिल्याप्रमाणे) कार्यालयात श्री. एस.व्ही. वानखडे, वरिष्ठलिपिक यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन अर्जामध्ये सांगितल्याशिवाय कोणताही बदल करू नये. अन्यथा त्यांना महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागेल. अर्ज व सहपत्रे यांची एक कॉपी स्वतः जवळ ठेवावी, (03) वेळेवेळी लावलेल्या नोटीस, ऑफिस नोटीस बोर्डवर विद्यार्थ्यांनी बघावे तसेच शिष्यवृत्तीचे बँक खाते अपडेट/चालू असणे आवश्यक आहे, जेणे करून ई-शिष्यवृत्ती/फी-शीप/ई.बी.सी./अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इत्यादी मंजूर होउन वेळेवर आपल्या खात्यात मिळेल. अन्यथा ई-स्कॉलरशिप नामंजूर होईल व त्यामुळे विद्यार्थीला महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागेल, याची दक्षता घ्यावी. (04) शिष्यवृत्तीला लागणा-या डॉक्युमेंटची किंवा फॉर्मटची कॉपी तसेच स्कॉलरशिप बँक खात्याबाबत जनरल इन्फॉर्मेशन कॉलेजच्या वेबसाईटवरून (www.hvpmcoet.in/) किंवा कॉलेज डायरी किंवा कॉलेज ऑफिस नोटीस बोर्डवर मिळेल.



All the following required documents must be **Attested** for

**Central Govt. Minority Scholarship
Merit cum Means Based Scholarship 2017-18 (M.C.M.) Documents -
For 1st Yr to Final Yr BE, MBA & ME students -**

Required Document for Merit cum Means Based Scholarship of Govt. of India (MCM) for the Minority Communities Students A.Y.2017-18

As per the filled information by the FRESH /RENEWAL student, list of required document will come before finalizing of online application form by the student. Student has to scan there own required documents and upload it (scanned documents should be clearly readable). [Note: Student has to not submit the Hard copy of online filled application Form]

01. One Copy of passport size photograph with signature pasted on Application form.
02. Attested certificate of educational qualification (S.S.C. onwards).
03. Income and minority declaration - affidavit on non-judicial stamp paper of minimum Rs. 10/- and income certificate from the employer, if any. The total annual income of family/guardian should not be more than **2.50 Lakhs**.
04. Proof of permanent residence - Domicile Certificate/ Any other Documents issued by Gazette Officer/ Ration Card/ Electricity bill/ Election Card.
05. Fee Receipt of 'Current Course Year'.
06. Student's Domicile Certificate.
07. Student's Aadhaar Card.
08. Proof of Bank Account in the Name of the Student with MICR & IFSC Code.
09. Receipt in Acknowledgement of Previous Year is to be attached along with application form.
10. Attached copy of Bank A/c No. with MICR & IFSC Code. And last year Scholarship Transaction detail in the Bank A/c. Note: Upload the required pages of filled printed application form/documents as per the online instruction that will come before finalizing the application form. (scanned documents should be clearly readable),
11. Current year fee receipt.
12. College ID Card.
- 13 Aadhaar Seeding Slip [Attested Original copy] ("Aadhaar Seeding Slip" Format available on website "https://mahaeschol.maharashtra.gov.in")

For detailed information is available on Websites :-

<https://www.scholarships.gov.in/> <http://www.dtemaharashtra.gov.in/>
<http://www.minorityaffairs.gov.in> <http://mdd.maharashtra.gov.in>

Note : It is informed to the candidate, before Filling Application Form / Transferring of Scholarship Amount , Candidate has to ensure that,

- a. Name on account no. should be same as per the candidate name in scholarship application form.
- b. IFSC Code and Account Number of candidate should be correct.
- c. Bank account no. should not be stopped / closed before transferring the scholarship amount.
- d. Bank account no. should be operative.
- e. Bank account no. should not have any fixed credit limit (i.e. sanctioned scholarship amt. can be permissible to credit in account)
(e.g. Suppose Rs.50,000/- credit limit is fixed for your account and Rs.25100/- is already in your account then if Rs. 25000/- will be transfer/Deposit then total will be Rs. 50100/- which goes above the fixed credit limit of Rs.50,000/- .Hence your account will not allow to credit Rs.25000/- in your account.)
- f. Bank account no. should not be an NRI account / Loan account
[e.g. Suppose Rs.50,000/- loan is there and you have paid Rs.25100 and unpaid loan remaining is Rs.24900/- . If Rs.25000/- (which is more than your remaining loan Rs. 24900/-) will be transfer /Deposit then your account will not allow to credit in your account]
- g. Bank account no. should not have Minor / Major status issue.
[If candidate age is below 18 year (Minor) at the time of opening of the bank account and at the time of disbursement of scholarship amount age will above 18 year (Major) then account should be Major in bank (i.e. if age crossed 18 years ,candidate has to make status of account as Major in bank)]
- h. In case of Joint Bank account, Candidate name should be first in Bank Account.
- i. If Sanctioned scholarship amount can't be transfer due to invalid bank details of the candidate's then it may be surrendered.

महत्वाची सूचना – (01) वरील सर्व प्रमाणपत्र व कागदपत्र दिलेल्या क्रमानेच अर्जाला जोडावे. तसेच सर्व झेरॉक्स राजपत्र अधिकारी यांच्याद्वारे साक्षांकित असणे जरूरीचे आहे. (02) ई-शिष्यवृत्ती/फ्री-शीप/ई.बी.सी./अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इत्यादी ऑनलाईन अर्जाची ओरिजनल कॉपी डॉक्युमेंटसह वेळेच्या आत (कॉलेज ऑफिस नोटिस बोर्डवर दिल्याप्रमाणे) कार्यालयात श्री. एस.व्ही. वानखडे, वरिष्ठलिपिक यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन अर्जामध्ये सांगितल्याशिवाय कोणताही बदल करू नये. अन्यथा त्यांना महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागेल. अर्ज व सहपत्रे यांची एक कॉपी स्वतः जवळ ठेवावी, (03) वेळोवेळी लावलेल्या नोटीस, ऑफिस नोटीस बोर्डवर विद्यार्थ्यांनी बघावे तसेच शिष्यवृत्तीचे बँक खाते अपडेट/चालू असणे आवश्यक आहे, जेणे करून ई-शिष्यवृत्ती/फ्री-शीप/ई.बी.सी./अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इत्यादी मंजूर होउन वेळेवर आपल्या खात्यात मिळेल. अन्यथा ई-स्कॉलरशिप नामंजूर होईल व त्यामुळे विद्यार्थ्याला महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागेल, यांची दक्षता घ्यावी. (04) शिष्यवृत्तीला लागणा-या डॉक्युमेंटची किंवा फॉर्मेटची कॉपी तसेच स्कॉलरशिप बँक खात्याबाबत जनरल इन्फॉर्मेशन कॉलेजच्या वेबसाईटवरून (www.hvpmcoet.in/) किंवा कालेज डायरी किंवा कॉलेज ऑफिस नोटीस बोर्डवर मिळेल.



SHREE HANUMAN VYAYAM PRASARAK MANDAL'S

DTE Code # 1121

COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY, AMRAVATI

♦ Approved by AICTE & Govt. of Maharashtra ♦ Affiliated to S.G.B. Amravati University, Amravati.

♦ UG Courses Accredited by National Board of Accreditation (Computer Science & Engineering, Electronics & Telecommunication)

♦ Address : H.V.P.M. Campus, Hanuman Vyayam Nagar, Amravati - 444 605 [Maharashtra]

♦ Ph No. (0721) 2563422 ♦ Fax No. (0721) 2571170 ♦ email : principal@hvpmcoet.in ♦ Web Site : www.hvpmcoet.in

All the following required documents must be **Attested** for**State Govt. Minority Scholarship****State Govt. Scholarship 2017-18 (S.G.S.) Documents -****For 1st Yr to Final Yr BE, MBA & ME students -****Required Document for State Govt. Scholarship of Maharashtra Govt. (SGS) for the Minority Communities Students A.Y.2017-18**

01. Photograph- Scan copy of passport size photograph that should be uploaded at the time of filling the online application form.
02. As per the current studying course attested certificates of educational qualification [i.e. For Diploma course - S.S.C. (10th), For UG course - Diploma Final year /H.S.C.(12th), For PG Course-Degree Final Year] or S.S.C. onwards.
03. Income and Minority declaration - affidavit on non-judicial stamp paper of minimum Rs.10/- (Format for the same is given on website)
04. Proof of permanent residence- Attested copy of Domicile Certificate / Aadhaar Card Number /Election Card etc.
05. One photo copy of only that page of student's own bank account passbook / cancelled cheque leaf having readable student's name, IFSC code, Account no.
06. Fresh/Renewal Student has to enter Aadhaar number of its own.(It is desirable to enter the Aadhaar number).
07. Fee Receipt of 'Current Course Year'.
08. CAP Admission Letter
- 09 College ID Card.
- 10 Aadhaar Seeding Slip [Attested Original copy] ("Aadhaar Seeding Slip" Format available on website "https://mahaeschol.maharashtra.gov.in")

For Renewal of Scholarship : Only income declaration and mark sheet of previous examination is to be attached along with Application Form. If a candidate changed previous (i.e.2015-16) submitted account no. than document shown at above sr. no. 5 is required.

For detailed information is available on Websites :-

<http://www.dtemaharashtra.gov.in/>

<http://www.minorityaffairs.gov.in>

<http://mdd.maharashtra.gov.in>

Note : It is informed to the candidate, before Filling Application Form / Transferring of Scholarship Amount , Candidate has to ensure that,

- a. Name on account no. should be same as per the candidate name in scholarship application form.
- b. IFSC Code and Account Number of candidate should be correct.
- c. Bank account no. should not be stopped / closed before transferring the scholarship amount.
- d. Bank account no. should be operative.
- e. Bank account no. should not have any fixed credit limit (i.e. sanctioned scholarship amt. can be permissible to credit in account)
(e.g. Suppose Rs.50,000/- credit limit is fixed for your account and Rs.25100/- is already in your account then if Rs. 25000/- will be transfer/Deposit then total will be Rs. 50100/- which goes above the fixed credit limit of Rs.50,000/- .Hence your account will not allow to credit Rs.25000/- in your account.)
- f. Bank account no. should not be an NRI account / Loan account
[e.g. Suppose Rs.50,000/- loan is there and you have paid Rs.25100 and unpaid loan remaining is Rs.24900/- . If Rs.25000/-(which is more than your remaining loan Rs. 24900/-) will be transfer /Deposit then your account will not allow to credit in your account]
- g. Bank account no. should not have Minor / Major status issue.
[If candidate age is below 18 year (Minor) at the time of opening of the bank account and at the time of disbursement of scholarship amount age will above 18 year (Major) then account should be Major in bank (i.e. if age crossed 18 years ,candidate has to make status of account as Major in bank)]
- h. In case of Joint Bank account, Candidate name should be first in Bank Account.
- i. If Sanctioned scholarship amount can't be transfer due to invalid bank details of the candidate's then it may be surrendered.

महत्वाची सूचना – (01) वरील सर्व प्रमाणपत्र व कागदपत्र दिलेल्या क्रमानेच अर्जाला जोडावे. तसेच सर्व झेरॉक्स राजपत्र अधिकारी यांच्याद्वारे साक्षांकित असणे जरूरीचे आहे. (02) ई-शिष्यवृत्ती/फी-शीप/ई.बी.सी./अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इत्यादी ऑनलाईन अर्जाची ओरिजनल कॉपी डॉक्युमेन्टसह वेळेच्या आत (कॉलेज ऑफिस नोटिस बोर्डवर दिल्याप्रमाणे) कार्यालयात श्री. एस.व्ही. वानखडे, वरिष्ठलिपिक यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन अर्जामध्ये सांगितल्याशिवाय कोणताही बदल करू नये. अन्यथा त्यांना महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागेल. अर्ज व सहपत्रे यांची एक कॉपी स्वतः जवळ ठेवावी, (03) वेळोवेळी लावलेल्या नोटीस, ऑफिस नोटीस बोर्डवर विद्यार्थ्यांनी बघावे तसेच शिष्यवृत्तीचे बँक खाते अपडेट/चालू असणे आवश्यक आहे, जेणे करून ई-शिष्यवृत्ती/फी-शीप/ई.बी.सी./अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इत्यादी मंजूर होउन वेळेवर आपल्या खात्यात मिळेल. अन्यथा ई-स्कॉलरशिप नामंजूर होईल व त्यामुळे विद्यार्थ्याला महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागेल, यांची दक्षता घ्यावी. (04) शिष्यवृत्तीला लागणा-या डॉक्युमेंटची किंवा फॉर्मेटची कॉपी तसेच स्कॉलरशिप बँक खात्याबाबत जनरल इन्फॉर्मेशन कॉलेजच्या वेबसाईटवरून (www.hvpmcoet.in/) किंवा कालेज डायरी किंवा कॉलेज ऑफिस नोटीस बोर्डवर मिळेल.



SHREE HANUMAN VYAYAM PRASARAK MANDAL'S

DTE Code # 1121

COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY, AMRAVATI

♦ Approved by AICTE & Govt. of Maharashtra ♦ Affiliated to S.G.B. Amravati University, Amravati.

♦ UG Courses Accredited by National Board of Accreditation (Computer Science & Engineering, Electronics & Telecommunication)

♦ Address : H.V.P.M. Campus, Hanuman Vyayam Nagar, Amravati - 444 605 [Maharashtra]

♦ Ph No. (0721) 2563422 ♦ Fax No. (0721) 2571170 ♦ email : principal@hvpmcoet.in ♦ Web Site : www.hvpmcoet.in



All the following required documents must be **Attested** for

Central Sector Scholarship 2017-18 Documents -

For 1st Yr to Final Yr BE, MBA & ME students -

Required Document for Central Sector Scholarship (CSS) for A.Y.2017-18

01. Online Application Form in Two copies.
02. Attested Certificates of Educational Qualification (S,S,C, Onwards),
03. Income Certificate .
04. Proof of permanent residence - Attested copy of Domicile Certificate/ Ration Card/ Electricity bill/ Telephone bill/ Passport/ Election Card. etc
05. Attached copy of Bank A/c No. with MICR & IFSC Code. And last year Scholarship Statement detail in the Bank A/c.
06. Aadhaar / UID / EID Card. 06. Current year fee receipt.
07. Current Yr. Fee Receipt.
08. CAP Admission Letter.
09. College ID Card.
- 10 Aadhaar Seeding Slip [Attested Original copy] ("Aadhaar Seeding Slip" Format available on website "https://mahaeschol.maharashtra.gov.in")

For Renewal Of Scholarship - The income declaration and Mark Sheet of previous examination is to be attached along with Application Form. & Attached copy of Bank A/c No. with MICR & IFSC Code, Current year fee receipt, College ID Card.

For detailed information is available on Websites :-

<https://www.scholarships.gov.in/>

<http://www.dhepune.gov.in/>

Note : It is informed to the candidate, before Filling Application Form / Transferring of Scholarship Amount , Candidate has to ensure that,

- a. Name on account no. should be same as per the candidate name in scholarship application form.
- b. IFSC Code and Account Number of candidate should be correct.
- c. Bank account no. should not be stopped / closed before transferring the scholarship amount.
- d. Bank account no. should be operative.
- e. Bank account no. should not have any fixed credit limit (i.e. sanctioned scholarship amt. can be permissible to credit in account)
(e.g. Suppose Rs.50,000/- credit limit is fixed for your account and Rs.25100/- is already in your account then if Rs. 25000/- will be transfer/Deposit then total will be Rs. 50100/- which goes above the fixed credit limit of Rs.50,000/- .Hence your account will not allow to credit Rs.25000/- in your account.)
- f. Bank account no. should not be an NRI account / Loan account
[e.g. Suppose Rs.50,000/- loan is there and you have paid Rs.25100 and unpaid loan remaining is Rs.24900/- . If Rs.25000/- (which is more than your remaining loan Rs. 24900/-) will be transfer /Deposit then your account will not allow to credit in your account]
- g. Bank account no. should not have Minor / Major status issue.
[If candidate age is below 18 year (Minor) at the time of opening of the bank account and at the time of disbursement of scholarship amount age will above 18 year (Major) then account should be Major in bank (i.e. if age crossed 18 years ,candidate has to make status of account as Major in bank)]
- h. In case of Joint Bank account, Candidate name should be first in Bank Account.
- i. If Sanctioned scholarship amount can't be transfer due to invalid bank details of the candidate's then it may be surrendered.

महत्वाची सूचना - (01) वरील सर्व प्रमाणपत्र व कागदपत्र दिलेल्या क्रमांनेच अर्जाला जोडावे. तसेच सर्व झेरॉक्स राजपत्र अधिकारी यांच्याद्वारे साक्षात्कृत असणे जरूरीचे आहे. (02) ई-शिष्यवृत्ती/फ्री-शीप/ई.बी.सी./अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इत्यादी ऑनलाईन अर्जाची ओरिजनल कॉपी डॉक्युमेन्टसह वेळेच्या आत (कॉलेज ऑफिस नोटिस बोर्डवर दिल्याप्रमाणे) कार्यालयात श्री. एस.व्ही. वानखडे, वरिष्ठलिपिक यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन अर्जांमध्ये सांगितल्याशिवाय कोणताही बदल करू नये. अन्यथा त्यांना महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागेल. अर्ज व सहपत्रे यांची एक कॉपी स्वतः जवळ ठेवावी, (03) वेळोवेळी लावलेल्या नोटीस, ऑफिस नोटीस बोर्डवर विद्यार्थ्यांनी बघावे तसेच शिष्यवृत्तीचे बँक खाते अपडेट/चालू असणे आवश्यक आहे, जेणे करून ई-शिष्यवृत्ती/फ्री-शीप/ई.बी.सी./अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इत्यादी मंजूर होउन वेळेवर आपल्या खात्यात मिळेल. अन्यथा ई-स्कॉलरशिप नामंजूर होईल व त्यामुळे विद्यार्थ्याला महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागेल, यांची दक्षता घ्यावी. (04) शिष्यवृत्तीला लागणा-या डॉक्युमेन्टची किंवा फॉर्मेटची कॉपी तसेच स्कॉलरशिप बँक खात्याबाबत जनरल इन्फॉर्मेशन कॉलेजच्या वेबसाईटवरून (www.hvpmcoet.in/) किंवा कालेज डायरी किंवा कॉलेज ऑफिस नोटीस बोर्डवर मिळेल.



SHREE HANUMAN VYAYAM PRASARAK MANDAL'S

DTE Code # 1121

COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY, AMRAVATI

♦ Approved by AICTE & Govt. of Maharashtra ♦ Affiliated to S.G.B. Amravati University, Amravati.

♦ U.G. Courses Accredited by National Board of Accreditation (Computer Science & Engineering, Electronics & Telecommunication)

♦ Address : H.V.P.M. Campus, Hanuman Vyayam Nagar, Amravati - 444 605 [Maharashtra]

♦ Ph No. (0721) 2563422 ♦ Fax No. (0721) 2571170 ♦ email : principal@hvpmcoet.in ♦ Web Site : www.hvpmcoet.in

All the following required documents must be **Attested** for

Vidya Vetan Yojna (Maintenance Allowance for only GOI Scholarship SC, SBC & VJNT Hostelor Student) Form 2017-18

For 1st Yr BE, Direct 2nd Yr BE & 1st Yr MBA / ME students (ME students of only SC GOI-Scholarship) -

Students belonging to reserved categories (ST/SC/NT-VJ-DT/OBC/SBC) should submit their printed online application forms of eScholarship / Freeship for the academic year 2017-18 alongwith the following documents & necessary certificates duly attested, between 03:00 p.m. to 05:00 p.m. in the College Office, Scholarship Department. Documents/ Certificates in the following order (Xerox copies duly attested / true copies) are required to be submitted along with their applications.

01. GOI-Scholarship / Free-ship Online Application Form. [Attested Original copy]
02. Receipt-Cum-Acknowledgement of Confirmation of Admission or CAP Admission Letter. (Attested Xerox copy)
03. Student's T.C. or Transfer Certificate (Last Year Course) (Attested Xerox copy)
04. Mark-Sheet (SSC, HSC, Diploma / Last Two Sem.) (Attested Xerox copy)
05. Student's Caste Certificate issued by Competant Officer. (Attested Xerox copy)
06. Student's Non-Creamy Layer Certificate (Valid up to 31st March 2018. only for VJNT / OBC / SBC). (Attested Xerox copy)
07. Student's Caste Validity Certificate or Affidavit of Proforma-H (Affidavit for ST student received from Office) (Attested Xerox copy)
08. Income Certificate of the Father from their respective Tahasildar office, for GOI-Scholarship and Free-ship students. And Form-16 (If Father's Service) or Father's Office Income Certificate only for Free-ship student (In case of Married women Husband's Income Certificate.) [Attested Original copy]
09. Previous Year Scholarship / Freeship Order Number or Letter of previous Institute attended mentioning Scholarship facility availed or not availed. (Only for Fresh student). [Attested Original copy]
10. Gap Certificate if required. (In case Scholarship or Education Gap). [Attested Original copy]
11. Parent's affidavit for Income on Rs.20/- Stamp Paper in given Proforma (For OBC/ SBC/ VJNT. (Proforma available on College Website- www.hvpmcoet.in/ or College Diary or Office). (Only for Fresh student) [Attested Original copy]
12. Affidavit & Court Papers for Divorce (In case of Divorce) [Attested Xerox copy]
13. Death Certificate (In case parent death) (Attested Xerox copy)
14. Affidavit (In case Difference address between in Income Certificate & Caste Certificate) [Attested Original copy]
15. Affidavit (In case Difference Name) [Attested Original copy]
16. Immigration Certificate. [Attested Xerox copy]
17. Disability Certificate. [Attested Xerox copy]
18. Attached copy of Student's Nationalise Core Bank A/c No. with MICR & IFSC Code.
19. Student's Aadhaar / UID / EID Card No. (Attested Xerox copy) (In Bank , Aadhaar card number should be Seeded / Linked with submitted Bank Details.)
- 20 Aadhaar Seeding Slip [Attested Original copy] ("Aadhaar Seeding Slip" Format available on website "https://mahaeschol.maharashtra.gov.in")
21. Current Yrs. Admission Fee Receipt. (Attested Xerox copy)
22. Hostel Certificate / Admission Fee Receipt. (In case Hostel Admission) [Attested Original copy]
23. College Identification Card / ID Card. (Attested Xerox copy)

For detailed information is available on Websites :-

<https://mahaeschol.maharashtra.gov.in/> (Only for **SC, VJNT & SBC** categories.)

<https://etribal.maharashtra.gov.in> (Only for only **ST** category.)

<https://sjsa.maharashtra.gov.in/>

<http://maha-socialjustice.gov.in/>

महत्वाची सूचना – (01) वरील सर्व प्रमाणपत्र व कागदपत्र दिलेल्या क्रमानेच अर्जाला जोडावे. तसेच सर्व झेरॉक्स राजपत्र अधिकारी यांच्याद्वारे साक्षात्कृत असणे जरूरीचे आहे. (02) ई-शिष्यवृत्ती/फ्री-शीप/ई.बी.सी./अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इत्यादी ऑनलाईन अर्जाची ओरिजनल कॉपी डॉक्युमेन्टसह वेळेच्या आत (कॉलेज ऑफिस नोटिस बोर्डवर दिल्याप्रमाणे) कार्यालयात श्री. एस.व्ही. वानखडे, वरिष्ठलिपिक यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन अर्जामध्ये सांगितल्याशिवाय कोणताही बदल करू नये. अन्यथा त्यांना महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागेल. अर्ज व सहपत्रे यांची एक कॉपी स्वतः जवळ ठेवावी, (03) वेळोवेळी लावलेल्या नोटीस, ऑफिस नोटीस बोर्डवर विद्यार्थ्यांनी बघावे तसेच शिष्यवृत्तीचे बँक खाते अपडेट/चालू असणे आवश्यक आहे, जेणे करून ई-शिष्यवृत्ती/फ्री-शीप/ई.बी.सी./अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इत्यादी मंजूर होउन वेळेवर आपल्या खात्यात मिळेल. अन्यथा ई-स्कॉलरशिप नामंजूर होईल व त्यामुळे विद्यार्थ्याला महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागेल, याची दक्षता घ्यावी. (04) शिष्यवृत्तीला लागणा-या डॉक्युमेंटची किंवा फॉर्मेटची कॉपी तसेच स्कॉलरशिप बँक खात्याबाबत जनरल इन्फॉर्मेशन कॉलेजच्या वेबसाईटवरून (www.hvpmcoet.in/) किंवा कालेज डायरी किंवा कॉलेज ऑफिस नोटीस बोर्डवर मिळेल.

P.T.O.

Note : It is informed to the candidate, before Filling Application Form / Transferring of Scholarship Amount , Candidate has to ensure that,

- Name on account no. should be same as per the candidate name in scholarship application form.
- IFSC Code and Account Number of candidate should be correct.
- Bank account no. should not be stopped / closed before transferring the scholarship amount.
- Bank account no. should be operative.
- Bank account no. should not have any fixed credit limit (i.e. sanctioned scholarship amt. can be permissible to credit in account)
(e.g. Suppose Rs.50,000/- credit limit is fixed for your account and Rs.25100/- is already in your account then if Rs. 25000/- will be transfer/Deposit then total will be Rs. 50100/- which goes above the fixed credit limit of Rs.50,000/- .Hence your account will not allow to credit Rs.25000/- in your account.)
- Bank account no. should not be an NRI account / Loan account
[e.g. Suppose Rs.50,000/- loan is there and you have paid Rs.25100 and unpaid loan remaining is Rs.24900/- . If Rs.25000/- (which is more than your remaining loan Rs. 24900/-) will be transfer /Deposit then your account will not allow to credit in your account]
- Bank account no. should not have Minor / Major status issue.
[If candidate age is below 18 year (Minor) at the time of opening of the bank account and at the time of disbursement of scholarship amount age will above 18 year (Major) then account should be Major in bank (i.e. if age crossed 18 years ,candidate has to make status of account as Major in bank)]
- In case of Joint Bank account, Candidate name should be first in Bank Account.
- If Sanctioned scholarship amount can't be transfer due to invalid bank details of the candidate's then it may be surrendered.

महत्वाची सूचना – (01) वरील सर्व प्रमाणपत्र व कागदपत्र दिलेल्या क्रमानेच अर्जाला जोडावे. तसेच सर्व झेरॉक्स राजपत्र अधिकारी यांच्याद्वारे साक्षांकित असणे जरूरीचे आहे. (02) ई-शिष्यवृत्ती/फ्री-शीप/ई.बी.सी./अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इत्यादी ऑनलाईन अर्जाची ओरिजनल कॉपी डॉक्युमेंटसह वेळेच्या आत (कॉलेज ऑफिस नोटिस बोर्डवर दिल्याप्रमाणे) कार्यालयात श्री. एस.व्ही. वानखडे, वरिष्ठलिपिक यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन अर्जामध्ये सांगितल्याशिवाय कोणताही बदल करू नये. अन्यथा त्यांना महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागेल. अर्ज व सहपत्रे यांची एक कॉपी स्वतः जवळ ठेवावी, (03) वेळोवेळी लावलेल्या नोटीस, ऑफिस नोटीस बोर्डवर विद्यार्थ्यांनी बघावे तसेच शिष्यवृत्तीचे बँक खाते अपडेट/चालू असणे आवश्यक आहे, जेणे करून ई-शिष्यवृत्ती/फ्री-शीप/ई.बी.सी./अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इत्यादी मंजूर होउन वेळेवर आपल्या खात्यात मिळेल. अन्यथा ई-स्कॉलरशिप नामंजूर होईल व त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागेल, यांची दक्षता घ्यावी. (04) शिष्यवृत्तीला लागणा-या डॉक्युमेंटची किंवा फॉर्मेटची कॉपी तसेच स्कॉलरशिप बँक खात्याबाबत जनरल इन्फॉर्मेशन कॉलेजच्या वेबसाईटवरून (www.hvpmcoet.in/) किंवा कालेज डायरी किंवा कॉलेज ऑफिस नोटीस बोर्डवर मिळेल.

– ऑनलाईन शिष्यवृत्ती फॉर्म भरतांना घ्यावयची काळजी –

- अभ्यासक्रम सुरु झाल्याचे वर्ष / महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्याचे वर्ष (1st Yr. or D-2nd Yr. of Admission)
- अभ्यासक्रमाचे नाव (Branch)
- विद्यार्थ्यांचे चालू अभ्यासक्रमा (Current Year)
- डिप्लोमा नंतर प्रवेश आहे का ? (होय किंवा नाही)
- महाविद्यालयामध्ये शिक्षण शुल्क भरले आहे काय ? (फक्त नाही वर क्लिक करावे)
- पालकाचे वार्षिक उत्पन्न व दाखला क्रमांक.
- Scholarship धारक विद्यार्थ्यांनी आपले शिष्यवृत्ती फॉर्म भरतांना राष्ट्रीयकृत (Nationalize) बँकेचा खाते क्रमांक (MICR & IFS Code) तपासून बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी.
- अर्जामध्ये काही बदल करावयाचे असल्यास Online करावा. पेनड्रईव्ह मधील बदल किंवा प्रिंटआउट ग्राह्य धरण्यात येणार नाही .
- विमुक्त जाती, भटक्या जमाती-VJNT, इतर मागासवर्ग-OBC आणि विशेष मागास-SBC प्रवर्गातील प्रथम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न रु ४. ५० लाख पर्यंत किंवा त्याहून कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी तेच उत्पन्न संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ऑनलाईन अर्ज भरतांना नमूद करावयाचे आहे.
- सर्व विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांची शिष्यवृत्ती त्यांच्याच खात्यात जमा होण्यासाठी कृपया त्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा. तसेच शिष्यवृत्तीचा/ शिक्षण फी परीक्षा फी चा ऑनलाईन अर्ज भरतानासुद्धा अचूक आधार क्रमांक व बँकेचा खातेक्रमांक न विसरता लिहावा. ज्यामुळे आपली शिष्यवृत्ती आपल्याच खात्यावर जमा होईल.



SHREE HANUMAN VYAYAM PRASARAK MANDAL'S

DTE Code # 1121

COLLEGE OF ENGINEERING & TECHNOLOGY, AMRAVATI

♦ Approved by AICTE & Govt. of Maharashtra ♦ Affiliated to S.G.B. Amravati University, Amravati.

♦ U.G. Courses Accredited by National Board of Accreditation (Computer Science & Engineering, Electronics & Telecommunication)

♦ Address : H.V.P.M. Campus, Hanuman Vyayam Nagar, Amravati - 444 605 [Maharashtra]

♦ Ph No. (0721) 2563422 ♦ Fax No. (0721) 2571170 ♦ email : principal@hvpmcoet.in ♦ Web Site : www.hvpmcoet.in

All the following required documents must be **Attested** for**Caste Validity Certificate Form 2017-18****For 1st Yr to Final Yr BE, MBA & ME students -**

Documents/ Certificates in the following order (Xerox copies duly attested / true copies) are required to be submitted along with their applications, between 03:00 p.m. to 05:00 p.m. in the College Office, Scholarship Department.

01. Caste Validity Certificate Online Application Form in two copies. (Attested Original+Xerox copy)
02. Student's Caste Certificate. (Attested Xerox copy)
03. Student's Birth Certificate. (Attested Xerox copy)
04. Student's T.C. (Std. 4th / Primary School). (Attested Xerox copy)
05. Father's T.C. (Std. 4th / Primary School). (Attested Xerox copy)
06. Grand-Father, Eldest Ance's/Anti's T.C. (Std. 4th / Primary School). (Attested Xerox copy)
07. Affidavit Form-3 [rule 4(1)] & Form-17 (rule 14) (In attached application form) (Attested Original copy)
08. Affidavit, if Father/Ancle/Anti/Grand Father Un-Educated. (Attested Original copy)
09. Mahasuli Purave - Kharedikhat/ Hakkanodani/ Kotawal Book Nankal/ Ferfar Nond/ Perepatrak, etc. Before following dated :- (Attested Xerox copy)
SC - Dt.10-08-1950;
VJNT - Dt.21-11-1961;
OBC - Dt.13-10-1967;
SBC - Dt.13-06-1995.
10. Affidavit, if change name or Govt. gazette. (Attested Original copy]
11. Receipt-Cum-Acknowledgement of Confirmation of Admission or CAP Admission Letter. (Attested Xerox copy)
12. Student's College ID Card. (Attested Xerox copy)
13. Bonfide Certificate of College. (Only out of Amravati Divisional Caste Certificate.) (Attested Original copy]

For detailed information is available on Website :<https://barti.maharashtra.gov.in/> (For SC, VJNT, SBC & OBC categories.)<http://trti.maharashtra.gov.in/> (For ST categories.)<http://etirbvalidity.mahaonline.gov.in/> (For ST categories.)<http://www.maharashtra.gov.in/>

महत्वाची सूचना – (01) वरील सर्व प्रमाणपत्र व कागदपत्र दिलेल्या क्रमानेच अर्जाला जोडावे. तसेच सर्व झेरॉक्स राजपत्र अधिकारी यांच्याद्वारे साक्षात्कृत असणे जरूरीचे आहे. (02) ई-शिष्यवृत्ती/फ्री-शीप/ई.बी.सी./अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इत्यादी ऑनलाईन अर्जाची ओरिजनल कॉपी डॉक्युमेन्टसह वेळेच्या आत (कॉलेज ऑफिस नोटिस बोर्डवर दिल्याप्रमाणे) कार्यालयात श्री. एस.वि. वानखडे, वरिष्ठलिपिक यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन अर्जामध्ये सांगितल्याशिवाय कोणताही बदल करू नये. अन्यथा त्यांना महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागेल. अर्ज व सहपत्रे यांची एक कॉपी स्वतः जवळ ठेवावी, (03) वेळोवेळी लावलेल्या नोटीस, ऑफिस नोटीस बोर्डवर विद्यार्थ्यांनी बघावे तसेच शिष्यवृत्तीचे बँक खाते अपडेट/चालू असणे आवश्यक आहे, जेणे करून ई-शिष्यवृत्ती/फ्री-शीप/ई.बी.सी./अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, इत्यादी मंजूर होउन वेळेवर आपल्या खात्यात मिळेल. अन्यथा ई-स्कॉलशिप नामंजूर होईल व त्यामुळे विद्यार्थ्याला महाविद्यालयाची संपूर्ण फी भरावी लागेल, यांची दक्षता घ्यावी. (04) शिष्यवृत्तीला लागणा-या डॉक्युमेन्टची किंवा फॉर्मेटची कॉपी तसेच स्कॉलशिप बँक खात्याबाबत जनरल इन्फॉर्मेशन कॉलेजच्या वेबसाईटवरून (www.hvpmcoet.in/) किंवा कॉलेज डायरी किंवा कॉलेज ऑफिस नोटीस बोर्डवर मिळेल.